

सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य
कंत्राटदाराची नोंदणी

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक: सीएटी-०३/२०१३/प्र.क्र.१०२/इमारती-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ३० जुन, २०१४

वाचा -

शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.सीएटी-१०९६/प्र.क्र.१७२/इमारती-२
दिनांक २० एप्रिल, १९९८

प्रस्तावना -

सद्यःस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य कंत्राटदारांची नोंदणी कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर करण्यात येते. कंत्राटदारांच्या नोंदणी विषयक प्रस्तावाची छाननी कार्यकारी अभियंता स्तरावर झाल्यानंतर ते प्रस्ताव नोंदणीकरण मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-यांकडे प्रस्ताव मंजूरीकरीता सादर करण्यात येतात व त्यानुसार कंत्राटदारांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.

सदर प्रक्रिया अधिक पारदर्शक तथा सुलभ तसेच प्रभावी करण्याचा मतप्रवाह ब-याच कालावधीपासून व्यक्त करण्यात येत होता. त्याअनुषंगाने प्रचलित पद्धतीने कालापव्यय टाळण्याच्या दृष्टीने, कागद विरहीत पद्धतीने नोंदणीकरण प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने web based E-Registration प्रणाली विकसित करुन कंत्राटदारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय-

१) सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य कंत्राटदारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याकरीता E-Registration संगणक कार्यप्रणाली विकसित केलेली आहे. सदर ऑनलाईन संगणक प्रणाली ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेत स्थळावर (www.mahapwd.com) उपलब्ध आहे.

२) सदरहू संगणकीय कार्यप्रणालीमध्ये खालीलप्रमाणे महत्वाच्या बाबी राहतील.

२.१) सा.बां.विभागात कंत्राटदारांची नोंदणी/नुतनीकरण/श्रेणीवाढ कंत्राटदार तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता.

२.२) अर्ज केलेल्या कंत्राटदाराची नोंदणीकरण प्रक्रियेची छाननी करण्याकरीता जिल्हास्तरीय समिती.

२.३) कंत्राटदारांच्या प्रस्तावाची छाननी झाल्यावर सक्षम प्राधिकरणाकडून नोंदणीकरणास

मंजूरी.

२.४) समिती आणि सक्षम प्राधिकरणाकडून प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर इ-नोंदणीकरणाचे प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता स्तरावरून प्रदान करणे.

२.५) Barcoding, digital signature ने अंकीत केलेले प्रमाणपत्र.

३) सदरहू संगणकीय कार्यप्रणाली मुख्य अभियंता, सा.बां.विभाग, नागपूर यांच्या अधिपत्याखाली नागपूर येथील माहिती व तंत्रज्ञान समन्वय केंद्र (आयटीसीसी) मध्ये विकसित करण्यात आलेली असून मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, नागपूर हे प्रमुख समन्वयक व अवर सचिव (इमा) हे सह-समन्वयक राहतील.

४) नोंदणीकरण प्रकरणांच्या छाननी करीता जिल्हानिहाय-नोंदणी-छाननी समितीमध्ये दोन कार्यकारी अभियंता आणि दोन लेखा अधिकारी यांचा समावेश राहील. प्रशासकीय कारणासतव समिती सदस्यामध्ये फेरफार करावयाचा असल्यास संबंधित अधीक्षक अभियंता यांना पूर्ण अधिकार देण्यात येत आहेत. उपरोक्त समितीचे वार्षिक वेळापत्रक हे संबंधित अधीक्षक अभियंता यांचेमार्फत आयटीसीसी नागपूर यांना कळविण्यात यावे.

५) सदर कार्यप्रणालीमध्ये, कंत्राटदार त्यांना अपेक्षित श्रेणीनुसार ऑनलाईन द्वारे अर्ज सादर करतील आणि जिल्हास्तरीय नोंदणी छाननी समितीच्या समोर संबंधित कागदपत्रांच्या भौतिक पडताळणी करण्याकरीता उपलब्ध वेळापत्रकामध्ये तारीख व वेळ ठरवतील.

६) इ-रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रियेमध्ये कंत्राटदारास अर्ज करताना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागतील.

१) नोंदणी शुल्क:	संबंधित श्रेणीनुसार
२) ऑनलाईन पोर्टल चार्जेस	
अ) श्रेणी १ ते ३	: रुपये ५०००/-
ब) श्रेणी ४ व ४-अ	: रुपये ३०००/-
क) उर्वरित श्रेणी व अन्य	: रुपये २०००/-

वरीलप्रमाणे सर्व श्रेणीतील कंत्राटदारांनी अर्ज करतेवेळी रु.१०००/- फक्त रक्कम भरून इ-रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु करावी व त्यांचे प्रकरण मंजूरीचे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रक्कम नोंदणी शुल्कासहीत संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जमा करावे. तदनंतरच त्यांचे इ-रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

७) ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये जिल्हास्तरीय नोंदणी छाननी समिती सदस्य, ऑनलाईन अर्ज केलेल्या कंत्राटदारांची संपूर्ण संबंधित कागदपत्रे मूळ प्रतीतून तपासणी करतील. तदनंतर सदर प्रकरण

वरिष्ठ कार्यालयास सक्षम प्राधिकरणांच्या शेरा/मंजूरी करीता ऑनलाईन द्वारेच पाठवतील. या प्रक्रियेमध्ये समिती सदस्याचा निर्णय हा अंतिम राहील आणि सर्वास बंधनकारक राहील. तसेच मूळ प्रतींची यशस्वी तपासणी करण्याची जबाबदारी ही पूर्णतः जिल्हास्तरीय समिती सदस्यांची राहील. उपरोक्त समितीचे कामकाज हे CCTV कॅमेराच्या देखरेखीमध्ये (Surveillance) राहील.

८) सक्षम प्राधिकरणाची मंजूरी प्राप्त केल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता हे आपल्या Login द्वारे अर्ज केलेल्या कंत्राटदारास E-Registration Certificate प्रदान करतील सदर Digitised Certificate कंत्राटदारास त्यांनी कळविलेल्या इ-मेल आयडीवर पाठविण्यात येईल आणि त्याची वैधता ही तीन महिने असेल. सदर तीन महिन्याच्या कालावधीत, कंत्राटदाराने कळविलेल्या पत्त्यावर इ-रजिस्ट्रेशन ची मूळ प्रत स्पीडपोस्टद्वारे पोचपावतीसह नागपूर आय.टी.सी.सी.पाठवतील.

९) सदर इ-रजिस्ट्रेशन प्रणाली अंतर्गत खालीलप्रमाणे विविध लॉगीन्स राहतील.

अ) कंत्राटदार (नोंदणी/नुतनीकरण/श्रेणीवाढ) सुशिक्षित बेरोजगार अभियंता.

ब) जिल्हास्तरीय समितीचे सदस्य

क) सक्षम प्राधिकारी (वरिष्ठ कार्यालय)

ड) संबंधित कार्यकारी अभियंता

इ) Administrative Rights चे Login ITCC नागपूर

१०) प्रथम टप्प्यात नागपूर व अमरावती सा.बां.प्रादेशिक विभागात इ-रजिस्ट्रेशन प्रणालीबाबत १ महिन्यांच्या कालावधीत संगणकीय करण/प्रशिक्षण झाल्याबाबत मुख्य अभियंता, नागपूर हे शासनास कळवतील. त्यानंतर ही प्रणाली शासनाकडून कळविण्यात आल्यानंतर सर्व प्रादेशिक विभागाकडून कार्यवाही सुरु होईल :-

टप्पा १:- दिनांक १/८/२०१४ नंतरचे नागपूर आणि अमरावती सा.बां.प्रादेशिक विभागातील वर्ग-१ ते ४-अ अंतर्गत सर्व कंत्राटदारांचे नोंदणीकरण हे इ-रजिस्ट्रेशन प्रणालीमार्फतच करण्यात येईल. सदर प्रणाली ३ महिन्यात सुरु होईल. तसेच या टप्प्यात इतर विभागीय मुख्यालये त्यांचेकडे ही प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण/संगणकीयकरण करण्याची तयारी करतील.

दुस-या टप्प्यात सा.बां.विभागातील सर्व कंत्राटदारांचे नोंदणीकरण ई-रजिस्ट्रेशन प्रणाली मध्येच करण्यात येईल.

टप्पा २ :- दिनांक १/९/२०१४ नंतरचे संपूर्ण सा.बां.विभागातील वर्ग-१ ते ४-अ मधील कंत्राटदारांचे नोंदणीकरण हे इ-रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये आयटीसीसी, नागपूर येथून व इतर विभागीय मुख्यालयातून जिल्हास्तरावर शासनाने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार करण्यात येईल. याकरीता सदर प्रणाली अंतर्गत त्यानुसार योग्य बदल करण्यात येतील.

टप्पा ३ :- दिनांक १/१/२०१५ नंतरचे संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वर्गाचे नोंदणीकरण जिल्हास्तरावर मुख्य अभियंता यांनी ठरविलेल्या वेळापत्रकानुसार करण्यात येईल.

११) ऑनलाईन पोर्टल चार्जेसचे शुल्क कंत्राटदार संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे जमा करतील. सदर जमा निधीद्वारे इ-नोंदणीकरण अंतर्गत संगणक प्रणालीचे देखभाल, हार्डवेअर/सर्व्हर, विविध टप्पे विकसित करणे इ. खर्च करण्यात येतील. सर्व कार्यकारी अभियंता यांनी सदर निधी कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग क्र.२ नागपूर यांचेकडे जमा करावा.

१२) इ-रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये कुठलेही वादविवाद अथवा तंटा, भांडणे उदभविल्यास संबंधित जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात हाताळण्यात येतील.

१३) सदर शासन निर्णय, जलसंपदा विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ८०, दि. २ एप्रिल, २०१४ अन्वये त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१९१३०६०१५११८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

आर.बी.गाडगे

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग,
२. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई,
३. सर्व अधीक्षक अभियंता, सा.बां.बांधकाम मंडळ,
४. सर्व कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग,
५. सर्व मंत्रालयीन विभाग
६. स्वीय सहायक, सचिव (बांधकामे) सा.बां.विभाग, मुंबई.
७. स्वीय सहायक, सचिव (रस्ते) सा.बां.विभाग, मुंबई.
८. निवडनस्ती, इमारती-२, सा.बां.विभाग, मंत्रालय.